

FIRST INFORMATION REPORT
(Under Section 154 Cr.P.C.)

प्रथम खबर अहवाल
(कलम १५४ फौजदारी प्रक्रिया संहिता)

1. District ((जिल्हा): नागपुर रेल्वे वे P.S. (पोलीस ठाणे):: औरंगाबाद Year (वर्ष): 2017
FIR No. (प्रथम खबर क्र.): 0426 Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 14/10/2017 17:07 वाजता

S.No. (क्र.सं.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय दंड संहिता १८६०	३२३
2	भारतीय दंड संहिता १८६०	३२६
3	भारतीय दंड संहिता १८६०	५०४
4	भारतीय दंड संहिता १८६०	५०६
5	भारतीय दंड संहिता १८६०	४२७

3. (a) Occurrence of offence (गुन्हा घटना):
- 1 Day (दिवस): शुक्रवार Date from (दिनांक पासून): 13/10/2017 Date To (दिनांक पर्यंत): 13/10/2017
Time Period (कालावधी): प्रहर ३ Time From (वेळेपासून): 06:30 तास Time To (वेळेपर्यंत): 06:30 तास
- (b) Information received at P.S. (माहिती मिळाले याचे पोलीस ठाणे): Date (दिनांक): 14/10/2017 Time (वेळ): 14:35 तास
- (c) General Diary Reference (ठाणे दैनंदिनी संदर्भ): Entry No. (नोंद क्र.): 019 Date and Time (दिनांक आणि वेळ): 14/10/2017 14:35 तास

4. Type of Information (माहितीचा प्रकार):

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1. (a) Direction and distance from P.S. (पोलीस स्टेशन पासून दिशा आणि अंतर): पूर्व, 130 कि.मी. Beat No. (बीट सं.):
(b) Address (पत्ता): रेल्वे स्टेशन सेलू PFNO-1वर प,
(c) In case, outside the limit of this Police Station, then Name of P.S. (पोलीस स्टेशनच्या मर्यादेच्या बाहेर असल्यास, पोलीस स्टेशनचे नाव):

District (State) (जिल्हा (राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार / माहिती देणारा):

- (a) Name (नाव): विमलबाई शंकरराव चव्हाण
(b) Father's/Husband's Name (पिता/पति का नाम):
(c) Date/Year of Birth (जन्म म तारीख / वर्ष): 1975 (d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):
(f) Passport No. (पारपत्र क्र.):
Date of Issue (अदा केले याची तारीख): Place of Issue (अदा केले याचे ठिकाण):
(g) ID Details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) (ओळख विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पैन कार्ड))

S. No. (क्र.सं.)	ID Type (ओळख पत्र चा प्रकार)	ID Number (ओळख संख्या)
------------------	------------------------------	------------------------

(h) Occupation (व्यवसाय):

(i) Address (पत्ता)

S.No. (क्र.सं.)	Address Type (पत्ता प्रकार)	Address (पत्ता):
1	वर्तमान पत्ता	Town/Village (शहर / गाव): अक्षय नगर परतूर, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): जालना, State (राज्य): महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	Town/Village (शहर / गाव): अक्षय नगर परतूर, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): जालना, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

(j) Phone number (फोन नं.):

Mobile (मोबाइल सं.): 91-8275332660

7. Details of known / suspected / unknown accused with full particulars (ज्ञात / संशयित / अज्ञात आरोपींचे संपूर्ण तपशील):

Accused More Than (अज्ञात आरोपी एका पेक्षा जास्त असतील तर संख्या): 0

S. No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address(वर्तमान (पत्ता))
1	सुनील रामा चव्हाण			1. Town/Village (शहर / गाव): सेलू, Tehsil (तहसील): Police Station (पोलीस स्टेशन): District (जिल्हा): जालना, State (राज्य): महाराष्ट्र, भारत

8. Reasons for delay in reporting by the complainant / informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण यातील विलंबाची कारणे):

9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्ता तेचा तपशील):

S. No. (क्र.सं.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (विवरण)	Value(In Rs/-) मूल्य (रु. मध्ये)

10. Total value of property (In Rs/-) मालमत्ता तेचे एकूण मूल्य (रु. मध्ये)

11. Inquest Report / U.D. case No., if any (इन्क वेस्ट अहवाल/अकस्मात मृत्यू प्रकरण क्र.,जर असल यास):

S. No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.)

12. First Information contents (प्रथम खबर मजकूर):

माझे नाव विमला बाई शंकरराव चव्हाण वय-व्यवसाय घरकाम रा- अक्षय नगर परतूर जि जालना मो नं-8275332660 समक्ष सरकारी दवाखाना सेलू येथे बेडवर उपचार घेत असतांना डॉ साहेबांनी त्याचे समक्ष घडले घटनेबाबत विचारपूस केली त्यावरून तोंडी जवाब देते की मी वरील दिले पत्यावर राहत असून आज दि13/10/17रोजी सेलू येथे माझी भावजाई आशाबाई रघूनाथ सोळंके रा लक्कडकोट माझी भाची संगीता सुनील चव्हाण हिचे सेलू येथील कोर्टात नवऱ्याविरोधात 498ची केस चालू असल्याने आम्ही दोघीजन सोबत संगीताचे दिड वर्षांचे बाळ असे परतूर येथून सेलू येथे आलो बहीनीच्या घरच्या देवीच्या कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जेवन करून कोर्टात गेलो व वकील जधव यांना भेटलो त्यानंतर आम्ही दोघी लहान बाळासह ररेल्वे स्टेशन सेलू येथे सायंकाली06.30वा सुमारास आलो व नंदीग्राम रेल्वे गाडीला वेळ असल्याने PFNO-1वर परतूर वडील बाजूला गाडीची वाट पाहात थांबले थोड्याच वेळात सेलू येथे राहनार भाचेजावाई संगीताचा नवरा सुनील रामा चव्हाण सोबत विष्णू गनपत चव्हाण व सुरेश चव्हाण सर्व रा सेलू सर्वांना मी ओळखते आम्ही बसले ठिकानी आले सुनील रामा चव्हाण हा माझा भाचे जावाई असून संगीताचा नवरा तो संगीताला नेहमी मारहान करीत होता तिला सुनील पासून दोन मूले आहेत असल्याने त्याचे विरुद्ध गेल्या वर्षी सेलू येथील कोर्टात भा. द वि कलम 498 ची केस चालू सगीताला आई वडील नसल्याने माझ्याकडेच राहते सहा महीण्या पूर्वी कोर्टाच्या आदेशावरून ती सेलू येथे सुनील चव्हाण याच्या कडे नांदत होती ती सध्या दीड महीन्याची गरोदर सुनील याने तुझ्या पोटातील मूल माझे नाही असे म्हणून मारहान केल्याने ति दि8/10/17परतूर येथे माझ्याकडे आली होती त्यासंदर्भात कोर्टात जावून वकीलास भेटून आलो सुनील रामा चव्हाण याने आमच्या जवळ रेल्वे स्टेशन मध्ये येवून मी तुमचीच वाट पाहत होतो बरे झाले येथे सापडले असे म्हणून स्टेशन बाहेर पळत गेला त्याचे सोबतचे दोघेजन आमचे जवळच उभे होते व थोड्याच वेळाच संगीताचा नवरा सुनील हातात लांब चाकू घेवून बसले ठिकानी मला जोरजोराने शिवीगाळ करून खाली जमीनीवर पाडले हाताततील चाकूने माझ्या कमरेच्या खाली उजव्या मांडीवर सपासप वार केले रक्त निघाले वेदनेने मी ओरडत होते भाची संगीता हिच्या पोटावर जोराने लाथ मारली तिच्या जवळील बावास येवून ती स्टेशन मास्टर ऑफीस पळत गेली त्यावेळी माझ्या मांडीतून रक्ताच्या धारा वाहत होत्या माझे परकर आनी लगुडे रक्ताने भरले होते फरशी खाली रक्त गळत होते घटनेच्या जागी झालेली झटापटी माझ्या गळ्यातील एक तोळा सोन्याचे गठन कानातील एक झुमर सोन्याचे वपाच हजार कोठे तरी पडले मी पलत स्टेशन गेट पाशी आले तेथील उभे असलेल्या आटो रिक्षा मध्ये बसून पोलीस स्टेशनला लवकर चल असे म्हणाले त्यावेळी एक मूलगा सोबत बसला मा शहर पोलीस ठान्यात येवून साहेबांना सर्व हकीकत सांगितली त्यांनी मला जीप मध्ये बसवून सरकारी दवाखाना दाखल केले व माझेवर औषधीपचाकर सुरू झाले तसेच संगीतालाही स, द, सेलू येथे दाखल केले संगीताचे पूर्वीचे कोर्ट केस वरून तिचे चारीत्रावर संशय घेवून तसेच भाची संगीता ही माझ्या कडे राहते का दवेश भावनेतून सुनील रामा चव्हा रा सेलू याने मला चाकूने वार करून गंभीर दूखापत केली म्हणून माझी त्याचे विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे त्याच्यावर कार्यवाही होनेस विनंती आहे SD मराठीत

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2.


(केलेली कारवाई: बाब क्र.२ मध ये नमूद केलेल या कलमान वये वरील अहवालावरून अपराध घडल याचे):

- (1) Registered the case and took up the investigation (प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले): or (किंवा):
- (2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव): SAGAR SONATH GODE Rank (हुद्दा): पोलीस उपनिरीक्षक
No. (सं.): PBMH86310 to take up the Investigation (कला तपास करण याचे अधिकार दिले) or (किंवा)
- (3) Refused investigation due to (ज या कारणामुळे तपास करण यास नकार दिला): or (किंवा)
- (4) Transferred to P.S. (गुन् हा दुसरीकडे पाठविला असल यास त या District (जिल् हा):
पोलीस ठाण याचे नाव):

on point of jurisdiction (अधिकाराच या दृष्टिकोनातून).

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant, free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल याचे त याने मान य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली)

R.O.A.C. (आर.ओ.ए.सी.)



Signature of Officer in charge, Police Station ठाणे प्रभारी
अधिका-याची स वाक्षरी)

Name (नाव): DILIP MAHADEV SABLE

Rank (हुद्दा): I (Inspector)

No. (क्र.): PI

14. Signature / Thumb impression of the complainant / informant (तक्रारदारालाची/खबर देणा-याची सही/अंगठा)

15. Date and time of dispatch to the court ((न यायालयात पाठवल् याची तारीख व वेळ):

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र)

(सं Physical features, deformities and other details of the suspect/accused: (If known / seen)
(संशयीत/आरोपीचे (माहित असलेल या/पाहिलेल या) शारीरिक वैशिष्ट टये, व यंग आणि इतर तपशील)

S. No. (अ.क्र)	Sex (लिंग)	Date / Year Of Birth (जन् मतारीख/ वर्ष)	Build ((बांधा)	Height (cms) (उंची(सें.म ी)	Complexion (रंग)	Identification Mark(s) ((ओळखीच या खुणा
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष	1982		-		क्र.

Deformities / Peculiarities (व यंग / वैशिष्ट टये)	Teeth (दाँत)	Hair (केस)	Eye (डोळे)	Habit(s) ((सवयी))	Dress Habit (s) (पोशाखाच या सवयी)
8	9	10	11	12	13

Language/Dialect (भाषा/बोली)	Place of (चे ठिकाण)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल याच या खुणा)	Leucoderma (कोड)	Mole (तिळ)	Scar ((वण)	Tattoo (गोदण)	

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त यापेक्षा अधिक तपशील दिले यास फक्त त यातील रकाने यांची नोंद घेतली जाईल)

